

**MAHARASHTRA LOKAYUKTA AND UPA-LOKAYUKTAS
ACT, 1971**

No .. LPL. 1173- DI.-- In exercise of powers conferred by clause (b) of sub-section (2) of section 20 of the Maharashtra Lokayukta and Upa-Lokayuktas Act. 1971 (Maharashtra XLVI of 1971) and of all other powers enabling him this behalf the Governor of Maharashtra hereby makes the following rules, namely :--

1. Short title and commencements.----(1) These rules may be called the Maharashtra Upa-Lokayuktas (Conditions of Service) Rules, 1973.


(2) They shall come into force on the 1st October 1973.

2. Residential accommodation. --- (1) An Upa-Lokayukta shall be entitled, without payment of rent to the use of a residence provided by the State Government in Bombay throughout his term of office.

(2) The State Government shall be responsible for the maintenance of the residence (including the payment of rates and taxes due to Government or any local authority [provided under sub-rule (1) and shall bear the expenditure incurred on such maintenance.

(3) Where an Upa-Lokayukta, occupies any accommodation other than that provided by the Government, he shall be entitled to a consolidated house allowance of [equivalent to an amount of thirty percent of salary plus thirty percent of the dearness pay] per month, in lieu of residence and maintenance as aforesaid.

(4) The Upa-Lokayukta, irrespective of the fact whether he resides in an official residence or not, shall be entitled to reimbursement of charges on account of 3,600 kilolitres of water and 10,000 units of Electricity per annum consumed at his residence.



3. Conveyance. -- The State Government shall provide a motor car for the use of Upa-Lokayukta and shall bear all expenditure on-its maintenance and repairs including expenditure on petrol and oil. The State Government shall also provide free of charge the services of a chauffeur for the motor car so provided.

4. Travelling and daily allowance -- An Upa-Lokayukta shall be entitled to travelling allowance and daily allowance for journeys undertaken by him in the performance of his duties, at the rates admissible to a Minister under the Bombay Ministers' Salaries and Allowances Act, 1956 (Bombay XLVIII of 1956) and the-rules and orders made thereunder.

4A. An Upa-Lokayukta shall be entitled to leave travel concession for himself and dependent members of the family residing with him for visiting any place in India (including

permanent residence in his home State) during his leave twice a year, in accordance with the rules applicable in this regard to a member of the Indian Administrative Service holding the rank of Secretary to the Government. The Upa-Lokayukta shall have the option to travel by air or by air-conditioned first class by railway.

Explanation.-- For the purpose of this rule, the expression "members of the family" means "the husband, wife, son, daughter, father, mother brother or sister."

Office of the Lokayukta and
Lokayukta, Maharashtra

19 APR 2000

No. 10000

लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांना
रजा प्रवास सवलतीचे वेळी एक्झिक्यूटीव्ह
क्लासने विमान प्रवास अनुज्ञेय करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्रमांक:- एलपीएल-१०९९/प्र.क्र.८५/९९/१५.
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
दिनांक :- १८ एप्रिल २०००

वाचा : १) केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाचे क्रमांक एल-११०२६/१४/९९- जेयु
दिनांक २१.९.१९९९ चे पत्र
२) लोकआयुक्त कार्यालयाचे क्रमांक एलए/एलटीसी/१०/९९ दिनांक २२.१०.१९९९
चे पत्र

शासन निर्णय :

महाराष्ट्र लोकआयुक्त (सेवाशर्ती) नियम १९७३ मधील नियम क्रमांक ४ (अ) तसेच
महाराष्ट्र उप लोकआयुक्त (सेवाशर्ती) नियम १९७३ मधील नियम क्रमांक ४ (अ) अन्वये अनुक्रमे
लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांना वर्षातून दोन वेळा रजा प्रवास सवलत अनुज्ञेय आहे. तसेच रजा प्रवास
सवलतीच्या वेळी त्यांना रेल्वेने वातानुकूलित प्रथम वर्गाने किंवा विमानाने प्रवास करण्याची सवलत उपलब्ध
आहे.

२. महाराष्ट्र लोकआयुक्त व उप लोकआयुक्त अधिनियम, १९७१ मधील नियम क्रमांक ५ (५)
(अ) आणि (ब) अनुसार लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांच्या सेवाशर्ती ठरविताना उच्च न्यायालयातील
अनुक्रमे मुख्य न्यायमूर्ती व न्यायाधीश यांना अनुज्ञेय असलेल्या सेवाशर्तीचा विचार करण्यात याचा अशी तरतुद
आहे. केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या क्रमांक एल-११०२६/१४/९९- जेयु दिनांक २१.९.१९९९
च्या पत्रान्वये उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना रजा प्रवास सवलतीच्या वेळी एक्झिक्यूटीव्ह क्लासने विमान
प्रवास करण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांना रजा
प्रवास सवलतीच्या वेळी एक्झिक्यूटीव्ह क्लासने विमान प्रवास करण्यास शासन अनुमती देत आहे.

३. सदर आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक १३७/सेवा-५ दिनांक
२८.३.२००० अन्वये देण्यात आलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्र. म. देवभानकर)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

(कृ. म. घ.)

5. Leave. - (1) An Upa-Lokayukta shall be entitled to leave, in accordance with the provisions of the High Court

Judges (Conditions of Service) Act, 1954 (XXVIII of 1954) and the rules made thereunder applicable to a judge of the High Court subject to the following modifications, namely :-

(a) The Upa-Lokayukta shall be entitled to leave on full allowances at the rate of one month for each completed year or service and proportionately for the remaining period of service.

(b) The Upa-Lokayukta shall, every year, be entitled to a vacation of fifteen days in summer and seven days in winter .

(c) The Upa-Lokayukta shall be entitled, at the time of retirement, to encash the earned leave at his credit.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च १७, २०१२/फाल्गुन २७, शके १९३३ ४

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 2nd March 2012

NOTIFICATION

MAHARASHTRA LOKAYUKTA AND UPA LOKAYUKTAS ACT, 1971.

No. LPL. 1009/(CR.49/2009)/15.—In exercise of the powers conferred by sub-sections (1), and clause (b) sub-section (2) of section 20 of The Maharashtra Lokayukta and Upa Lokayuktas Act, 1971 (Mah. XLVI of 1971) and all other powers enabling him in this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules further to amend the Maharashtra Upa Lokayukta (Conditions of Service) Rules, 1973 as follows :—

1. These rules may be called the Maharashtra Upa Lokayukta (Conditions of Service) (Amendment) Rules, 2012.

2. In rule 5 of the Maharashtra Upa Lokayukta (Conditions of Service) Rules, 1973,—

clause (a) shall be deleted ;

clause (c) shall be deleted ;

By order and in the name of the Governor of Maharashtra,

P. J. JADHAV,
Deputy Secretary to Government.

6. *Provident Fund* .-- An Upa-Lokayukta shall be entitled to subscribe to the Contributory Provident Fund in accordance with the provisions of the Contributory Provident Fund Rules (Bombay) and subject to the conditions as laid down in Government Resolution, General Administration Department, No. PFR-1060-J, dated the 20th April 1961 and Government Resolution, General Administration Department, No. GPF-

1185/CR-52/XIII-A dated the 28th May, 1986:

Provided that, a person holding the office of the Upa-Lokayukta on the date of commencement of the Maharashtra Lokayukta and Upa- Lokayuktas (Amendment) Act, 1988 (Maharashtra XXIX of 1988) shall be entitled to subscribe only to the General Provident Fund in accordance with the provisions of Bombay General Provident Fund Rules;

Provided further that the conditions laid down in Government Resolution, General Administration Department No. GPF. 1185/CR-52/XIII-A dated the 28th May, 1986 shall not apply to the person holding the office of the Upa-Lokayukta on the date of commencement of the Maharashtra Upa-Lokayukta (Conditions of Service) Rules, 1997.

7. *Pension.*-- A person appointed to the office of the Upa-Lokayukta on or after the date of commencement of the Maharashtra Lokayukta and Upa-Lokayuktas (Amendment) Act, 1988 (Maharashtra XXIX of 1988) shall not be entitled to pension:

Provided that, a person holding the office of the Upa-Lokayukta before the date of commencement of the Maharashtra Lokayukta and Upa-Lokayuktas (Amendment), Act, 1988 (Maharashtra XXIX of 1988) shall be entitled to a pension for life at the rate of [Rs.6,580] per year for each completed year of service as the Upa-Lokayukta or proportionately for part thereof:

Provided further that, the maximum amount of such pension shall not exceed [Rs.32,900] per annum :

Provided also that, in computing the service for part of a year, only six monthly period of completed service shall be taken into account and not any broken period less than six months.

8. Charge allowance to Upa-Lokayukta performing duties of office of Lokayukta.-- An Upa-Lokayukta who is directed to perform the duties of the office of the Lokayukta under clause (a) sub-section (2) of section 5 of the Maharashtra Lokayukta and Upa-Lokayuktas Act, 1971, shall in addition to his salary as an Upa-Lokayukta, be entitled to draw "per month difference between his;

(i) Salary, Dearness Allowance, and Sumptuary Allowance, with effect from 1st January, 1996; and

(ii) House Rent Allowance, with effect from 1st August, 1997, and the salaries and allowances aforesaid entitled to the post of Lokayukta as a charge allowances during the period, he performed such duties."]

9. Dearness Allowance.--- The Upa-Lokayukta shall be entitled to dearness allowance and additional dearness allowance at the rate admissible to the members of the Indian Administrative Service drawing pay of Rs.26,000 **[Rs.2,25,000]*** and above per mensem.

10. Medical attendance.-- Save as otherwise provided in these rules or in the absence of any other specific order in this behalf the Upa-Lokayukta and the members of the family of the Upa-Lokayukta residing with and dependent on him shall be entitled, free of charge to accommodation in hospital maintained by the State Government and to medical attendance and treatment.

Explanation.- For the purpose of this rule, the expression "a member of the family" means "the husband, wife, son, daughter, father, mother, brother or sister."

11. Sumptuary allowance.--- The Upa-Lokayukta shall be entitled to a sumptuary allowance of Rs.6000 **[Rs. 27,000]*** per month.

लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या वेतन व
भत्त्यामध्ये सुधारणा..

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक एलपीएल १०१८/प्र.क्र.२९/कार्यासन-४
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक ०३ जुलै, २०१८

Office of the Lokayukta and
Upa-Lokayukta, Maharashtra

4 17 2018
Serial No 10426

- पहावे :- १) लोक आयुक्त कार्यालयाचे अ.शा.पत्र क्र.वेतन-१४/लोआ-उलोआ/वेतन
सुधारणा/२०१८/११३ दिनांक ५ फेब्रुवारी २०१८.
२) शा. नि.वि. व न्या. वि.क्र.संकीर्ण ५११८/१५०/प्र.क्र.१०/का.४
दिनांक २७ फेब्रुवारी २०१८.

प्रस्तावना :-

लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांना उच्च न्यायालयाच्या अनुक्रमे मुख्य न्यायमूर्ती व
न्यायमूर्ती यांच्याप्रमाणे वेतन व भत्ते लागू आहेत. विधी व न्याय विभागाने दि.२३.२.२०१८ च्या
शासन निर्णयान्वये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचे वेतन व भत्ते यामध्ये सुधारणा केली
आहे. त्याअनुषंगाने लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या वेतन व भत्त्यामध्ये सुधारणा
करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

लोक आयुक्त व उप लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या वेतन व भत्त्यामध्ये
खालीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


- १) वेतन :- लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना दरमहा रु.२,५०,०००/- (निश्चित /Fixed) व उप
लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना दरमहा रु.२,२५,०००/- (निश्चित /Fixed) इतके वेतन
दि.१.१.२०१६ पासून मंजूर करण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र लोक आयुक्त व उप लोक
आयुक्त अधिनियम, १९७१ च्या कलम ५ (४) संबंधाने दुसऱ्या अनुसूचिमध्ये सुधारणा करण्याची
कार्यवाही यथावकाश करण्यात येईल.
- २) घरभाडे भत्ता :- लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त यांना घरभाडे दि.१.७.२०१७ च्या
प्रभावाने दरमहा पगाराच्या २४% एवढी रक्कम अनुज्ञेय राहिल, महागाई भत्त्यामध्ये २५% पेक्षा
जास्त वाढ झाल्यास घरभाडे भत्ता २७% आणि महागाई भत्त्यामध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ झाल्यास
घरभाडे भत्ता ३०% एवढा करण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप
लोक आयुक्त (सेवेच्या शर्ती) नियम १९७३ मधील २(३) मध्ये आवश्यक त्या सुधारणा यथावकाश
करण्यात येतील.
- ३) अतिथ्य भत्ता लोक आयुक्त यांना दरमहा रु.३४,०००/- व उप लोक आयुक्त यांना दरमहा
रुपये २७,०००/- या दराने दिनांक २२.९.२०१७ पासून अतिथ्य भत्ता मंजूर करण्यात येत आहे. या
अनुषंगाने महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त (सेवेच्या शर्ती) नियम १९७३ मधील
नियम ११ मध्ये आवश्यक त्या सुधारणा यथावकाश करण्यात येतील.

४) महागाई भत्ता :- लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त यांना वरील १) प्रमाणे मंजूर केलेल्या दरमहा अनुक्रमे रु.२,५०,०००/- आणि रु.२५,०००/- इतक्या वेतनावर दि.१.१.२०१६ पासून भारतीय प्रशासन सेवेतील सदस्यांना अनुज्ञेय असलेल्या दराने महागाई भत्ता व अतिरिक्त महागाई भत्ता देय राहिल. या अनुषंगाने महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त (सेवेच्या शर्ती) नियम १९७३ मधील नियम ९ मध्ये आवश्यक त्या सुधारणा यथावकाश करण्यात येतील.

या संदर्भातील खर्च, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या वेतन व भत्ते यासाठीच्या तरतुदीतून अदा करण्यात यावा आणि तो सदर कार्यालयाच्या "मागणी क्रमांक ए - ४ - सामान्य प्रशासन विभाग-२०७०-इतर प्रशासकीय सेवा-१०४-दक्षता (००)(००)(०१) लोक आयुक्त (२०७० ००८५) " या लेखाशीर्षाखाली खर्चा टाकण्यात यावा. यासाठी लागणारी आवश्यक ती अतिरिक्त तरतूद अर्थसंकल्पित करण्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव सदर कार्यालयाने योग्य त्या पध्दतीने विहित मुदतीत शासनास सादर करावा.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१२१/सेवा-९, दि.०४ मे २०१८ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(वि.रा.ठाकूर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

✓ प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई
महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई
अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
निवड नस्ती, कार्यासन-१५

12. City Compensatory allowance. --- The Upa-Lokayukta shall be entitled to the City Compensatory Allowance with effect from the 1st August, 1997 at the rate admissible to the members of "Indian Administrative Service" of the rank of Secretary to the Government.]

By order and in the name of the Governor of Maharashtra,

K.P. NADKARNI,
Deputy Secretary to Government.